

सत्पाम् (von 2. स + त्पा) adv. *sammt dem Grase, bis auf's Gras*:
 अति so v. a. त्पामप्यपरित्यज्य Schol. zu P. 2, 1, 6. Vop. 6, 61.
 सत्पृ (2. स + त्पृ) adj. *durstig; lustern* TRIK. 3, 1, 3.
 सत्पृ (2. स + त्पृ) adj. dass. AK. 3, 4, 20, 207. °म् adv. *mit Verlangen, sehnsüchtig*: दृष्ट ÇĀK. 59.
 सत्प्रेम् (2. स + ते) adj. *sammt dem Feuer, Glanz, der Kraft* u. s. w.:
 Auge AIT. BR. 1, 3. अग्नि TS. 5, 3, 3, 3. 6, 1, 3, 1. 3, 2. Davon nom. abstr.
 °त्वे n. 5, 5, 1, 2. KĀTH. 29, 7.
 सत्प्रेरु. = तुष UNĀDIVṚ. im SĀṆKSHIPTAS. nach ÇKDR.
 सत्प्रेक (2. स + तेक) adj. *sammt Nachkommen* AV. 6, 56, 1.
 सत्प्रेकृत् (सत्स + कृ) 1) adj. *gleich hoch, — gross*: सत्प्रेकृत्प्रज्ञया
 पशुभिर्मानि TB. 2, 7, 10, 5. सर्वनिवेनान्सतोवृत्तः करोति PAÑĀV. BR.
 17, 1, 11. Ind. St. 8, 45. — 2) f. °वृत्ती *ein best. Metrum* (12 + 8 +
 12 + 8) RV. PAĀT. 16, 38 (39). 18, 1. VS. 14, 9. AIT. BR. 6, 28. TS. 3, 1, 6, 3.
 TB. 2, 7, 10, 5. PAÑĀV. BR. 12, 4, 3. ÇĀÑKH. ÇR. 7, 25, 3. 23. Ind. St. 8,
 17 u. s. w. COLEBR. Misc. Ess. 2, 152. Vgl. मक्ता°.
 सत्प्रेमकृत् (सत्स + म) adj. *gleich gross* RV. 8, 30, 1.
 सत्प्रेमुख (सत्स + मुख) s. मक्तासतोमुखा.
 सत्प्रेवीर (सत्स + वीर) adj. *gleich männlich* RV. 6, 75, 9.
 सत्प्रेया (सत् + कथा) f. *eine schöne Unterredung, — Erzählung* BṚĀG.
 P. 4, 14, 36. 31, 28. 10, 80, 2. am Ende eines adj. comp. (f. घा) 1, 10, 24.
 15, 36. R. 2, 48, 27.
 सत्प्रेदम्ब (सत् + क) m. *eine Kadamba-Art* (केलिकदम्ब) ÇABDAĀ.
 im ÇKDR.
 सत्प्रेरु s. u. सत्.
 सत्प्रेरु (von सत्प्रेरु) adj. s. घ्र° in den Nachträgen.
 सत्प्रेरण (wie eben) n. *das Erweisen der letzten Ehre, das Verbrennen eines Leichnams* R. GORR. 2, 68, 19.
 सत्प्रेरु (wie eben) nom. ag. *Wohlthäter* Spr. (II) 2812. unter den
 1000 Namen Vishṇu's ÇKDR. ब्राह्मणा° der den Brahmanen Wohlthaten
 erweist oder sie ehrt MBH. 13, 6460.
 सत्प्रेरुव्य (wie eben) adj. *dem man Gutes erweisen muss* MBH. 3, 15130.
 1. सत्प्रेरुव्य (सत् + क) n. *ein gutes Werk* MĀRK. P. 16, 69. RĀGA-
 TAR. 5, 115 (von नन्मसु zu trennen). Spr. (II) 2575. घ्र° 3174.
 2. सत्प्रेरुव्य (wie eben) 1) adj. *gute Werke vollbringend* RĀGA-TAR. 4,
 696. — 2) m. N. pr. eines Sohnes des Dhṛtavrata BṚĀG. P. 9, 23, 13.
 सत्प्रेला (सत् + कला) f. *eine schöne Kunst* Spr. (II) 813.
 सत्प्रेवि (सत् + कवि) m. *ein guter Dichter* Spr. (II) 680. 5547. °मिअ
 m. N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 125, a, 13. सत्प्रेविव n. *eine
 wahre Dichtergabe* Spr. (II) 6130.
 सत्प्रेचनार m. *Bauhinia variegata* ÇABDAĀ. in Verz. d. Oxf. H. 196,
 a, 2. — Vgl. रक्तकाचन.
 सत्प्रेण्ड (सत् + का) m. *eine Falkenart* (चिह्न) ÇABDAĀ. im ÇKDR.
 सत्प्रेण्ड (von सत्प्रेण्ड) m. sg. und pl. *gute —, freundliche Behandlung,
 Ehrenerweisung, insbes. die freundliche Aufnahme eines Gastes, Be-
 wirthung*: सत्प्रेण्डेषु च M. 3, 59. सत्प्रेण्डमर्त्ति 137. JĀĒN. 1, 338.
 MBH. 1, 2078. पौरा न तस्य सत्प्रेण्ड कृतवत्तः 3, 2305. fg. न सत्प्रेण्डमकुर्व-
 न्मयि 2315. घ्रय्य 11910. R. 1, 52, 22. R. GORR. 1, 4, 56. 3, 15, 22. 32, 24.

4, 4, 12. SuçA. 1, 71, 3. 5. KĀM. NITIS. 18, 3. ad MBH. 18. विधिप्रयुक्त°
 KUMĀRAS. 6, 52. अतिथेय ÇĀK. 7, 11. विमर्शनावसर° 97, 10. ad 160. MĀ-
 LAV. 83. Spr. (II) 762. 4994. 6335. KATHĀS. 19, 57. RĀGA-TAR. 5, 33. BṚĀG.
 P. 7, 1, 22 (Gegens. न्यक्कार). °भाञ् SARVADARÇANAS. 64, 1. अतिथ्य° R.
 3, 2, 6. KATHĀS. 15, 129. विवाहाचारसत्कारसध्य 44, 64. in comp. mit
 der Person, die geehrt wird: गुरुसत्कारकारिन् R. 2, 100, 12. 111, 80.
 राज° MBH. 12, 2541 (so v. a. Lob eines Fürsten). Spr. (II) 3221. देव°,
 शरीर° (Person) MBH. 3, 16710. घ्र° schlechte Behandlung 1, 6355. R.
 2, 97, 28. Rücksicht für eine Sache JOGAS. 1, 14. Statt सत्कार HARIV.
 11822 ist mit der neuere Ausg. संस्कार zu lesen; in der Verbindung
 पश्चिमं कोससत्कार (die letzte Ehrenerweisung d. i. die Verbrennung des
 Leichnams) चक्रुस्ते 4898 kann aber eben so gut सत्कार wie संस्कार (so
 die neuere Ausg.) stehen. — Vgl. अतिथि° (auch R. 3, 52, 50. KATHĀS. 25, 16).
 1. सत्कार्य (wie eben) adj. 1) *was bewirkt wird*; n. *Wirkung* (vgl. घस-
 त्कार in den Nachträgen) SĀṆKSHĀK. 9. TATTVAS. 31. Schol. zu KAP. 1,
 119. — 2) *der da verdient, geehrt —, — gut aufgenommen zu werden*
 R. 1, 25, 20. 3, 9, 26. dem die letzte Ehre (die Verbrennung des Leich-
 nams) erwiesen werden muss 4, 24, 9.
 2. सत्कार्य (सत् + कार्य) n. *eine gute, erlaubte Beschäftigung*: घस-
 त्कार्यपरिग्रह M. 12, 32.
 सत्काव्य (सत् + काव्य) n. *ein gutes Gedicht* Spr. (II) 6705. Verz. d.
 Oxf. H. 193, a, 13.
 1. सत्कीर्ति (सत् + की) f. *ein guter Ruf* BṚĀG. P. 3, 22, 33.
 2. सत्कीर्ति (wie eben) adj. *eines guten Rufes sich erfreuend* Verz. d.
 Oxf. H. 44, a, 5.
 1. सत्कुल (सत् + कुल) n. *ein gutes, edles Geschlecht* MĀRK. P. 16, 24.
 सत्कुलोत्पन्ना KATHĀS. 4, 33.
 2. सत्कुल (wie eben) adj. *einem guten, edlen Geschlecht angehörend*
 KĀM. NITIS. 4, 68. Davon nom. abstr. °ता f. SĪH. D. 181.
 सत्कुलीन adj. dass. VIÇVASĀRATANTRA im ÇKDR.
 सत्कृति (von सत्कर) f. = सत्कार. सत्कृतिं गम् MBH. 2, 828. तत्स-
 त्कृतिं समधिगम्य BṚĀG. P. 10, 15, 43. प्र-यम् Spr. (II) 5549, v. l. कृत°
 adj. KATHĀS. 110, 111. RĀGA-TAR. 3, 262 (vom Vorangehenden zu trennen).
 सत्कृत्यमुक्तावली f. *Titel einer Schrift*; s. u. लिप्तिका und vgl. ТРОУБА
 in RĀGA-TAR. I, 429.
 सत्क्रिय (2. सत् + क्रिया) adj. *Gutes thugend* MBH. 6, 2950.
 सत्क्रिया (von सत्कर) f. 1) *Herstellung, das in Ordnung Bringen*:
 स्वदुर्ग° KĀM. NITIS. 12, 18. पुरमार्ग° RĀGH. 11, 3. पूष° KUMĀRAS. 5, 73.
 Verz. d. Oxf. H. 30, b, 6. 9. भेदधिकार° so v. a. Erklärung Verz. d. Oxf.
 H. 226, b, No. 556. — 2) sg. und pl. = सत्कार M. 3, 126. JĀĒN. 1, 109.
 3, 300. ÇĀK. 112. 160. 97, 2. Spr. (II) 180. 5499. 6117. KĀ. 1, 12. RĀGA-
 TAR. 2, 171. 3, 148. 167. 185. 224. BṚĀG. P. 3, 9, 13. 7, 5, 41. MĀRK. P. 16,
 63. सत्क्रिया-यसन 15, 44. सत्क्रियां कर Spr. (II) 5622. RĀGA-TAR. 2, 89.
 प्र-यम् Spr. (II) 5549. प्रति-ग्रह R. GORR. 1, 53, 14. KUMĀRAS. 5, 32. प्रति-
 ङ्क् R. 1, 52, 14. अतिथ्य° R. GORR. 1, 53, 23. KATHĀS. 2, 50. विवाह°
 so v. a. Feier RĀGH. 8, 60. लाभ° bei Gelegenheit von RĀGA-TAR. 3, 149.
 पायार्थासन° R. 1, 31, 26 (32, 20 GORR.). अतिथि° JĀĒN. 1, 102. देव° R.
 3, 77, 23. राज° Spr. (II) 3221, v. l. निवर्तितसाधु° adj. BṚĀG. P. 6, 7, 36.